

अपर जिल्हाधिकारी संवर्गातील  
अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत  
श्री. सिध्दभट्टी, अपर जिल्हाधिकारी

महसूल व वन विभाग  
शासन आदेश क्र. बदली-२०२३/प्र.क्र.१००/ई-१  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक :- ०९ ऑक्टोबर, २०२३

- संदर्भ:- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५.  
२) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-२०२०/प्र.क्र.४९ /कार्या.१२, दि. १४.०७.२०२१.  
३) शासन आदेश, समक्रमांक, दिनांक २७.०७.२०२३.

शासन आदेश :-

सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. २ येथील अधिसूचनेमधील नियम क्र. २ (२) (ग) नुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या संवर्गास विभागीय संवर्ग वाटप नियम, २०२१ हे लागू होणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

२. सबब, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४ (४) (एक) (दोन) व ४ (५) मधील तरतुदीनुसार, संदर्भ क्र. ३ येथील आदेशामधील अनु. क्र. ३ येथील श्री. सिध्दभट्टी यांच्या पदस्थापनेमध्ये अंशतः सुधारणा करून त्यांच्या नावांसमोर स्तंभ क्र. ४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे.

क्र.	अधिकाऱ्याचे नाव	संदर्भ क्र. ३ अन्वये दर्शविलेली पदस्थापना	या आदेशान्वये सुधारीत पदस्थापना
(१)	(२)	(३)	(४)
१.	श्री. रामदास देविदास सिध्दभट्टी	अपर जिल्हाधिकारी, गडचिरोली	अपर जिल्हाधिकारी, अकोला या रिक्त पदावर

२. सदरील आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त नमुद अधिकाऱ्यांनी बदलीनंतरच्या पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू व्हावे.

३. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार, पदस्थापनेच्या ठिकाणी पदग्रहणाकरीता संबंधित अधिकारी यांना रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या धरून

**सात दिवसांचा कालावधी तयारीसाठी दिला जातो व त्याशिवाय, प्रत्यक्ष कालावधीची गणना पुढीलप्रमाणे करण्यात येईल :-**

(ए) त्याच जिल्ह्यामध्ये किंवा लगतच्या जिल्ह्यामध्ये (म्हणजेच, कोणत्यातरी ठिकाणी सामायिक हद्द असणारा जिल्हा) एखाद्या ठिकाणी बदली झाली असता प्रवासासाठी **एक दिवस**;

(बी) वरील खंड (ए) मध्ये उल्लेखिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त **अन्य ठिकाणी** बदली झाली असता प्रवासासाठी **दोन दिवस** एवढा पदग्रहण अवधी संबंधित अधिकाऱ्यास अनुज्ञेय राहील.

परंतु, प्रस्तुत आदेशातील अधिकारी यांची त्यांच्या विनंतीनुसार पदस्थापना करण्यात आलेली आहे त्यामुळे, सदर अधिका-यांना पदग्रहण अवधी अनुज्ञेय राहणार नाही.

४. संबंधित अपर जिल्हाधिका-यांना कळविण्यात येते की, वरील बदलीच्या पदावर नियुक्तीच्या जागी रुजू झाल्याबाबतचा अहवाल [e1.revenue@maharashtra.gov.in](mailto:e1.revenue@maharashtra.gov.in) या ई-मेलवर शासनास त्वरीत कळवावे.

५. संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की, बदलीने पदस्थापना करण्यात आलेल्या वरील तक्त्यात नमूद अधिकाऱ्यास बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी दि. ९ ऑक्टोबर, २०२३ (म.नं.) रोजी कार्यमुक्त करण्यात आलेले असल्याने सर्व संबंधित अधिकारी यांचे दि. ९ ऑक्टोबर, २०२३ पर्यंतचे वेतन ते सध्या कार्यरत असलेल्या पदावर काढण्यात यावे. दि. १० ऑक्टोबर, २०२३ नंतर संबंधित अधिकाऱ्याचे वेतन बदलीपूर्वी कार्यरत असलेल्या पदावर अदा केल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना याबाबत व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्याविरुद्ध नियमानुसार योग्य ती शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. संबंधित अधिदान व लेखा अधिकारी / जिल्हा कोषागार अधिकारी यांना सूचित करण्यात येते की, पदस्थापना करण्यात आलेल्या वरील तक्त्यात नमूद अधिकारी यांचे दि. १० ऑक्टोबर, २०२३ पासूनचे वेतन बदलीनंतरच्या पदस्थापनेच्या पदावर अदा करावयाचे आहे. **सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.**

७. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहीत केलेल्या उक्त तरतूदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध शासन निर्णय, क्र.संकीर्ण २०१६/ प्र.क्र.१८६/ १६/ कार्यासन १४, दि. २३.१२.२०१६ मधील तरतूदीनुसार **शिस्तभंगविषयक कारवाई** करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

८. सदर बदली आदेश निर्गमित केल्यानंतर, महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमांनुसार दिलेल्या **पदग्रहण अवधीतच**, बदली झालेल्या अधिकारी यांनी बदलीच्या ठिकाणी **रुजू** होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदग्रहण अवधीत बदलीच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा **अनुपस्थितीचा कालावधी** हा “अकार्यदिन” (dies non) म्हणून गणला जाईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

९. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत. मूळ कार्यालयाकडे बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे रजेचे अर्ज पाठविल्यास सदर अर्जाची दखल घेण्यात येणार नाही.

१०. सदरहू बदली आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

११. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२३१००९१८०५४०७५१९ असा आहे. हे शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( ज.अ. शेख )

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
२. मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
३. मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
४. मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
५. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
६. मा. अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
७. विभागीय आयुक्त, नागपूर/अमरावती
८. जिल्हाधिकारी, गडचिरोली/अकोला
९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१-मुंबई/२-नागपूर
१०. जिल्हा कोषागार अधिकारी, गडचिरोली/अकोला
११. अधिदान लेखा अधिकारी/निवासी लेखा अधिकारी (संबंधित)
१२. संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
१३. संबंधित अपर जिल्हाधिकारी
१४. सह सचिव (ई-१) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
१५. महसूल व वन विभाग कार्यासन ई-४ ई-४-अ, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
१६. निवडनस्ती-कार्यासन ई-१, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.